

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given on behalf of **MR. BENZIGER JOSHUA FERNANDES**, to the public at large that **Page Nos. 60 to 77** of the Original Articles of Agreement dated 22nd day of September, 2002, Registered Under Document No. BDR1-5392-2002, executed between **M/s. Credence Property Developers Pvt. Ltd.**, therein described as the "Promoters" and **Mr. Benziger J. Fernandes**, therein described as the "Purchaser, in respect of Flat No. 11, "B" wing, 1st Floor, Rustomjee's Central Park Co-op. Hsg. Society Ltd., Central Park, Chakala, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400 093, are lost/misplaced. The said Pages Nos. 60 to 77 alongwith the said Agreement dt. 22nd September, 2002 are essential and necessary link in the said chain of title for the aforesaid Flat. Therefore this notice has been advertised for General Public, that any person(s) having any claim, right, title and/or interest or demand(s) in or against the said property or against the said owners howsoever is hereby required to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office at 37/38, 3rd Floor, Landmark Tower, Link Road, Mithichowki, Malad (West), Mumbai - 400 064, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned.
 Date : 18.10.2025
 Place : Mumbai
Nishant Rana
 Advocate High Court

PUBLIC NOTICE
 PLEASE TAKE NOTICE that MR. RAJKUMAR SIRIRAM VIJAN, is the legal owner of Commercial Office No.1604, area measuring 3835 sq. ft. carpet area (ie 356.28 sq. mts. Carpet area), on 16th Floor alongwith 4 (four) car parking space viz. (Two Car Parking Space at Basement level of the building and Two Car Space at First Podium Level), at "DLH PARK" of DLH PARK PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD. situated at land bearing no. C.T.S No. 1388A, 1388B (1-11) and 1388D of the Village: Malad (South), C.T.S No. 57, Village: Chincholi, S.V. Road, Goregaon (West), Mumbai-400104. Taluka : Borivali, (hereinafter referred to as "THE SAID OFFICE") My clients viz. VIRCHOW DRUGS LIMITED, a limited company through its Director MR. PRASANTH NANDIGALA is negotiating for purchase of aforesaid Office.
 Any person or persons having any claim, objection, right, title, or interest in the said Office or any part thereof by way of sale, transfer, assignment, succession, mortgage (equitable or otherwise), charge, covenant, muniment, exchanging, lease, easements, claim, tenancy, sub-tenancy, lien, licence, gift, devise, bequest, inheritance, trust, maintenance, possession, sub-possession or encumbrances, FSI consumption or otherwise or any attachment requested to make the same known in writing along with the supporting documents and/or any evidence by Registered Post A.D. to me at the address given below within the period of 15 (fifteen) days from the date of publication of this notice with copies of such documents and other proofs in support of claims/objections for the transfer of the said Office and regarding the title of the said Office. If no claims/objection is received/raised within the period prescribed above, then my clients shall have liberty to purchase the rights in respect of said Office, failing which the transfer will be completed without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.
PLACE : MUMBAI.
DATED : 18/10/2025
 Sd/-, Advocate R.S. Kedar
 1/A, Arun Bazar, Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (West), Mumbai - 400064.

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that MR. SHASHIKANT RAMCHANDRA KULPE is the present owner of the Tenement No 46/362, Motilal Nagar Sai Niwas Co-operative Housing Society Ltd., Motilal Nagar No. 3, Goregaon (West), Mumbai - 400104, (hereinafter will be referred as the said TENEMENT).
 Previously the said Tenement was allotted in the name of MR. SURESHBHAI JETHABHAI PATEL by MH&AD Board under Allotment Letter No. 1117 dated 14/05/1965. The said MR. SURESHBHAI JETHABHAI PATEL transferred the said Tenement in the name of MR. RAMCHANDRA VITHAL KULPE under Affidavit dated 26/05/1987. The said MR. RAMCHANDRA VITHAL KULPE executed Affidavit dated 06/02/2003 in favour of his son MR. SHASHIKANT RAMCHANDRA KULPE and the said Tenement was transferred in his name under Transfer Letter No. 2139 dated 02/03/2015 and Possession Letter No. 2140 dated 02/03/2015 by MH&AD Board.
 The said MR. SHASHIKANT RAMCHANDRA KULPE decided to sell the said Tenement to MR. SUNIL SUMERLAL BHUTORIA and to proceed for registration of Sale Deed in the office of Joint Sub Registrar of Assurance Mumbai Borivali MSD to complete the said sale transaction. Any person having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Tenement, is hereby required to make the same known in writing along with documentary proof thereof, to the undersigned advocate, within **07 days** from date of publication hereof, failing which the negotiation shall be completed without any reference to such claims and claim if any shall be deemed to have been given up or waived. Sd/-
ADVOCATE SABA NIYAZ ANSARI
 635, BPT Railway Line, Gate No. 04, Wadala, Mumbai - 37. Mob. 8779027070
Place : Mumbai Date : 18.10.2025

PUBLIC NOTICE
 IN RESPECT OF REGISTRATION OF POLITICAL PARTY
 I, the applicant, MR. ADV. ASIF ALI SIDDIQUIE declare/s by this Public Notice that, we have applied to the State Election Commission, Maharashtra seeking registration of a political party in the name of "BHARATIYA LOK COMMUNIST PARTY".
 The headquarters of this party will be at- 3/A, Nawab Chawl, Jairaj Bhai Lane, R. S. Nimkar Marg, Mumbai-400008.
 An application has been filed for the registration of the party as per the Order of the State Election Commission, Maharashtra viz. Maharashtra State Political Party Registration, Regulation and Election Symbols (Reservation and Allotment) Order, 2025. The Office Bearers of this political party in Maharashtra State are as under:
President: MR. ADV. ASIF ALI SIDDIQUIE
General Secretary: MR. MONUDDIN CHOWDHARI
Treasurer: MRS. ALZIRA KEKI VARIAVA
 If anyone has any objection/registration of the said political party viz. "BHARATIYA LOK COMMUNIST PARTY", he may file his objection in writing within 15 days, alongwith his/her correct address for contact, telephone/mobile number and email ID, to "Secretary, State Election Commission Maharashtra, 1st Floor, New Administrative Building, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai-400 032". Sd/-
Date: 18/10/2025 (ADV. ASIF ALI SIDDIQUIE)
 3/A, Nawab Chawl, Jairaj Bhai Lane, R. S. Nimkar Marg, Mumbai-400008.

SHRIRAM FINANCE LTD.
 (Formerly Known as Shriram Transport Finance Company Ltd)
Regd Office: Sri Tower, Plot No.14A, South Phase, Industrial Estate, Chennai, Tamil Nadu - 600032.
NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES
I ANJALI ROY, residing at C61/225, JUHI PLACE, KALYAN, THANE, MAHARASHTRA - 421103. **Shareholder : ANJALI ROY JOINTHOLDER : DEVA BRATA ROY** of the under mentioned shares held in the above said company, hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been untraceable and we have applied to the Company for issue of duplicate certificate(s). Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its above referred address within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.
FOLIO NO. 25518

SHARES CERT No.	DISTINCTIVE FROM	No. OF SHARES
105370	4686611	4686660
131557	5739756	5739805
228080	9580208	9580257
228081	9580258	9580307
228082	9580308	9580357
228083	9580358	9580407
228084	9580378	9580397
228085	9580398	9580399
308912	13315683	13315632
308913	13315633	13315652
367803	18180836	18180885
367804	18180886	18180935
367805	18180936	18180975
470107	27249576	27249625
470108	27249626	27249675
470109	27249676	27249715
65370	2961611	2961660

 Date : 18-10-2025 Name of Holder: ANJALI ROY
 Place: Mumbai Joint Holder: DEVA BRATA ROY

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (४), मुंबई
 भंडारी बँक इमारत, २रा माळा, प्र. ल. काळे गुरुजी मार्ग, दादर (प), मुंबई- ४०००२८
 दुरध्वनी क्रमांक : ०२२ - २४३६६५४१ email id- ddrmmumbai@gmail.com
 दिनांक: - १७/१०/२०२५
जाहीर नोटीस -
स्थावर मालमतेची विक्री कायम करणे आदेश व विक्री प्रमाणपत्र मिळणेबाबत प्रस्ताव
 वसुली अधिकारी, यानी जनसेवा सहकारी बँक (बोरीवली) लि., मुंबई या बँकेचे कर्जदारांच्या थकबाकीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे नियम १०१ अन्वये मिळविलेल्या वसुली प्रमाणपत्राचे आधारे कार्यवाही करून खाली नमुद केलेल्या मालमतेची वाजवी किंमत या कार्यालयामार्फत निश्चित करून घेवून सदर मालमता विक्रीसाठी दिनांक २४/१०/२०२४ रोजी जाहिर लिलाव आयोजित करून सदर मालमता श्रीमती सावला स्वित्चल हेमंत व श्री. आकाश हिलेन देसाई यांना रक्कम रु. २,९९,००,०००/- या किंमतीस विक्री करून लिलाव पूर्ण केला आहे. वसुली अधिकारी यांनी सदर विक्री कायम करणेसाठी व विक्री प्रमाणपत्र मिळणेबाबत या कार्यालयात प्रस्ताव दाखल केलेला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कर्जदार / जामिनदार यांना सुनावणी नोटीस पाठवून या कार्यालयात दि. १६/१०/२०२५ रोजी या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. सदर सुनावणीवेळी कर्जदार / जामिनदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांना जाहिर सुनावणी नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मालमतेचा तपशील खालीलप्रमाणे :-

अ.क्र.	मालमतेचे वर्णन	सदनिका क्र. व क्षेत्रफळ (कारपेट)	विक्री किंमत
१.	सदनिका क्र. बी/७०१, बी/७०२ आणि बी/७०३, सातवा मजला, बी लिंग, अमेझॉन को-ऑप. हौ. सो. लि., जकराज नगर, डॉन बॉल्को शालेजवळ, बोरीवली (प), मुंबई-४०००९१	सदनिका क्र. बी/७०१ (६४० चौ. फुट), बी / ७०२ (३२० चौ. फुट), आणि बी/७०३ (३२० चौ. फुट),	रु. २,९९,००,०००/- (रुपये दोन कोटी एखात्रव लाख मात्र)

 तेव्हा या जाहिर नोटीसीअन्वये सर्व संबंधितांना कळवण्यात येते की, सदर प्रकणी म्णणे मांडण्यासाठी संबंधितांनी दि. ०४/११/२०२५ रोजी रु. ३.०० वाजता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (४), मुंबई, भंडारी बँक भवन, २ रा माळा, प्र. ल. काळेगुरुजी मार्ग, दादर (प), मुंबई - ४०००२८ या कार्यालयात समक्ष हजर राहावे. आपण सदर दिवशी व वेळी हजर न राहिल्यास अथवा आपले लेखी / तोंडी म्णणे सादर न केल्यास आपले काही म्णणे नाही असे गृहीत धरून बँकेच्या मागणीप्रमाणे सदर विक्री कायम करण्याबाबत आदेश व विक्री प्रमाणपत्र देण्यात येईल याची नोंद घ्यावी.
 सही / -
 जिल्हा उपनिबंधक,
 सहकारी संस्था (४), मुंबई करिता
 (सिक्का)

MP STATE CO-OPERATIVE DAIRY FEDERATION LTD.
 Dugdha Bhawan, Dugdha Marg, Habibganj Bhopal-462024
 Tel. : 0755-2602145, Email : ho.mpcdf@gmail.com, purchase@sanchidairy.com
 Website : www.sanchidairy.com
INVITATION FOR BIDS (IFB)/LOCAL COMPETITIVE BIDDING (LCB)
 Bids are invited from eligible bidders for the works listed below :

Sl. No.	Description of Works/Bid Reference	EMD (Rs.)	Bid Submission Start/End Date & Time	Technical Bid Opening Date & Time
1	Supply, Installation, Testing and Commissioning of Automatic Milk Collection Units at various locations in M.P. Ref. MPCDF/PUR/FO/2025/17	10,20,000.00	18.10.2025 12:00 hrs. 08.11.2025 14:00 hrs.	10.11.2025 14:00 hrs.

 For further details pertaining to IFB and for downloading the bid document, please visit website <https://www.mptenders.gov.in> and www.sanchidairy.com (only for reference). For any clarification, please contact Group Head (Purchase), MPCDF, BHOPAL, M.P. The Managing Director, MP State Co-operative Dairy Federation Ltd. has all the rights to accept or reject any or all the bids.
NB : Any corrigendum/modification etc. will be posted only website <https://www.mptenders.gov.in>.
 M.P. Madhyam/122607/2025 **MANAGING DIRECTOR**

SHRIRAM FINANCE LTD.
 (Formerly Known as Shriram Transport Finance Company Ltd)
Regd Office: Sri Tower, Plot No.14A, South Phase, Industrial Estate, Chennai, Tamil Nadu - 600032.
NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATES
I ANJALI ROY, residing at C61/225, JUHI PLACE, KALYAN, THANE, MAHARASHTRA - 421103. **Shareholder : ANJALI ROY JOINTHOLDER : DEVA BRATA ROY** of the under mentioned shares held in the above said company, hereby give notice that the share certificate(s) in respect of the said shares have been untraceable and we have applied to the Company for issue of duplicate certificate(s). Any person having claim in respect of the said shares should lodge such claims with the Company at its above referred address within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) and no further claim will be entertained by the Company thereafter.
FOLIO NO. 25518

SHARES CERT No.	DISTINCTIVE FROM	No. OF SHARES
105370	4686611	4686660
131557	5739756	5739805
228080	9580208	9580257
228081	9580258	9580307
228082	9580308	9580357
228083	9580358	9580407
228084	9580378	9580397
228085	9580398	9580399
308912	13315683	13315632
308913	13315633	13315652
367803	18180836	18180885
367804	18180886	18180935
367805	18180936	18180975
470107	27249576	27249625
470108	27249626	27249675
470109	27249676	27249715
65370	2961611	2961660

 Date : 18-10-2025 Name of Holder: ANJALI ROY
 Place: Mumbai Joint Holder: DEVA BRATA ROY

Form No. INC-26
 [Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014]
Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the company from one state to another
 Before the Central Government, Regional Director, Western Region
 In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014
AND
IN THE MATTER OF HYDROTHERM MOTION CONTROLS PRIVATE LIMITED, CIN: U51909MH2019PTC328673 having its registered office at Office 271, Plot No 20, Satra Plaza Co-Op. Society, Sector-19D, Vashi, Navi Mumbai, Thane, Maharashtra, India, 400705, India.
 Petitioner
 Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra ordinary general meeting held on 14th August 2025 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Odisha".
 Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on the MCA-21portal (www.mca.gov.in) by filing inventory complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the the Regional Director, Western Region at the address, Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below.
 For and on behalf of the Applicant
HYDROTHERM MOTION CONTROLS PRIVATE LIMITED
 Sd/-
Ramarao Gurudev
 Director
 DIN: 08413042
 Date: 16th October 2025
 Place: Mumbai

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL
MUMBAI BENCH
COMPANY PETITION NO. 55 OF 2025
 In the matter of the Companies Act, 2013
 And
 In the matter of Section 66 read with Section 52 and other applicable provisions of the Companies Act, 2013 including any statutory modification or re-enactments thereof for the time being in force and the Rules and Regulations framed thereunder
 AND
 In the matter of Reduction of Equity Share Capital of IndoSpace Bommasandra Logistics Park Private Limited
INDOSPACE BOMMASANDRA LOGISTICS PARK PRIVATE LIMITED, a private limited company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at One) World Centre, 11th Floor, Tower 2A, Senapati Bapat Marg,) Mumbai - 400013, Maharashtra)
 CIN: U45400MH2012PTC230186) .. PETITIONER COMPANY
NOTICE OF REGISTRATION OF THE ORDER ALONG WITH MINUTES OF REDUCTION OF CAPITAL
 Notice is hereby given that the Order of the National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") dated 02nd September, 2025 confirming the special resolution passed by the Petitioner Company for reduction of the issued, subscribed and paid-up equity share capital of the above Petitioner Company from INR 3,01,00,000 (Indian Rupees Three Crore One Lakh Only) divided into 30,10,000 (Thirty Lakh Ten Thousand) equity shares of INR 10 (Indian Rupees Ten only) each to INR 2,73,60,280 (Indian Rupees Two Crores Seventy-Three Lakhs Sixty Thousand Two Hundred and Eighty Only) divided into 27,36,028 (Twenty-Seven Lakhs Thirty-Six Thousand Twenty-Eight) equity shares of INR 10 (Indian Rupees Ten Only) each, along with the minutes approved by the NCLT showing the particulars of the share capital of the Petitioner Company as altered, were registered by the Registrar of Companies, Mumbai on 26th September, 2025.
 Sd/-
 Dated 18th day of October, 2025
 Place: Mumbai
 Authorised Representative of the Petitioner Company

AVANSE FINANCIAL SERVICES
 Regd. & Corp. office : Times Square Building, E Wing, 4th floor, Opp. Mittal Industrial Estate, Gamdevi, Andheri Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai 400 059, Maharashtra
 T: 022 6859 9999 F: 022 6859 9900
 Website : www.avanse.com Email : investorrelations@avanse.com
Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025
 (Rs. In lakhs except figures of EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Half year ended		Previous Year ended	
		September 30, 2025	June 30, 2025	September 30, 2024	September 30, 2025	September 30, 2024	March 31, 2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	72,658.26	64,162.05	57,440.33	1,36,820.31	1,07,189.55	2,34,564.22
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	20,137.38	15,839.78	18,089.39	35,977.16	32,444.91	67,489.92
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	20,137.38	15,839.78	18,089.39	35,977.16	32,444.91	67,489.92
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	14,981.19	11,783.99	13,503.91	26,765.18	24,220.50	50,422.68
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	17,850.13	10,962.49	12,486.34	28,812.62	23,229.51	45,751.88
6	Paid-up equity share capital	12,591.16	12,591.16	12,591.16	12,591.16	12,591.16	12,591.16
7	Reserves (excluding revaluation reserves)	4,31,348.68	4,13,196.57	3,78,745.75	4,31,348.68	3,78,745.75	4,01,743.23
8	Securities Premium Account	2,88,159.40	2,88,159.40	2,88,159.40	2,88,159.40	2,88,159.40	2,88,159.40
9	Net worth	4,41,714.68	4,19,345.15	3,86,827.79	4,41,714.68	3,86,827.79	4,08,261.61
10	Paid up debt capital/outstanding debt	16,22,461.91	15,61,567.12	12,81,584.89	16,22,461.91	12,81,584.89	14,47,358.08
11	Debt equity ratio	3.65	3.67	3.27	3.65	3.27	3.49
12	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -						
	Basic	5.95	4.68	5.36	10.63	9.62	20.02
	Diluted	5.80	4.57	5.24	10.36	9.39	19.33
13	Capital redemption reserve	-	-	-	-	-	-
14	Debt redemption reserve	-	-	-	-	-	-
15	Total debt to total assets (%)	77.12%	76.89%	74.04%	77.12%	74.04%	76.14%
16	Net profit margin (%)	20.62%	18.37%	23.51%	19.56%	22.60%	21.50%

Notes
 1) The above is an extract of the detailed format of quarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and half yearly financial results is available on the websites of BSE Limited www.bseindia.com and the Company at www.avanse.com respectively.
 2) For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com
 3) Net worth is equal to paid up equity share capital plus other equity less deferred tax assets and intangible assets.
 4) Outstanding Redeemable Preference Shares, Debt service coverage ratio, Interest service coverage ratio, Current ratio, Long term debt to working capital ratio, Bad debts to account receivable ratio, Current liability ratio, Debtors turnover, Inventory turnover and Operating margin (%) are not applicable.
 5) Previous period/year figures have been regrouped / reclassified wherever necessary to correspond with the current year classification/disclosure.
For Avanse Financial Services Limited
Amit Gainda
 Managing Director & CEO
 (DIN - 09494847)
 Place: Mumbai
 Date: October 16, 2025

Piramal Finance
PIRAMAL FINANCE LIMITED
 (Formerly known as Piramal Capital & Housing Finance Limited)
Registered Office Address: 601, 6th Floor, Amiti Building, Agastya Corporate Park, Kamani Junction, Opp. Fire Station, LBS Marg, Kurla (West), Mumbai - 400 070
Email ID: corporate.secretarial@piramal.com; **Website:** www.piramalfinance.com;
CIN: U64910MH1984PLC032639; **Tel:** 022-6918 1200; **Fax:** 022-6835 9780
EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF-YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2025
 (₹ in Crores)

Sr. No.	Particulars	Quarter ended		Half year ended		Previous Year ended	
		30/09/2025	30/09/2025	30/09/2024	30/09/2024	31/03/2025	31/03/2025
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	2,900.27	5,590.38	2,451.93	10,611.86		
2	Net Profit / (Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items & share of associates and joint ventures)	267.28	489.95	155.95	508.28		
3	Net Profit / (Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items) & share of associates and joint ventures	249.40	550.43	190.20	644.89		
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items) & share of associates and joint ventures	326.99	603.36	162.97	485.45		
5	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income for the period/year (after tax)]	234.12	543.62	269.28	663.28		
6	Paid up Equity Share Capital / Equity share suspense	45.22	45.22	45.05	45.08		
7	Reserves / Other Equity (excluding Revaluation Reserve)	27,382.58	27,382.58	26,884.89	27,050.86		
8	Securities Premium Account	8,308.81	8,308.81	8,224.36	8,243.15		
9	Net worth @	23,217.84	23,217.84	22,487.10	23,072.52		
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	71,678.44	71,678.44	57,664.53	65,576.61		
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-		
12	Debt Equity Ratio *	2.61	2.61	2.14	2.42		
13	Earnings Per Share (of ₹ 2/- each) (not annualised)						
	1. Basic:	14.43	26.65	7.23	21.55		
	2. Diluted:	14.26	26.35	7.15	21.33		
14	Capital Redemption Reserve	64.55	64.55	64.55	64.55		
15	Debt redemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil		
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA		
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA		

 * Net worth is calculated as defined in section 2(57) of the Companies Act, 2013
 * [Debt Securities + Borrowings (other than debt securities) + Deposits + Subordinated debt] / Share holder's fund
Notes:
 1. The above unaudited financial results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee to the Board of Directors and subsequently approved by the Board of Directors at the meeting held on 17th October, 2025.

छत्रपती संभाजीनगर येथे युक्तधारा अंतर्गत पंचवार्षिक नियोजन सभा संपन्न

छत्रपती संभाजीनगर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे दि. १८ : ग्रामपंचायत खांदी गटविकास अधिकारी प्रकाश पिंपळगाव, ता. खुलताबाद, नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली

युक्तधारा अंतर्गत पुढील पंचवार्षिक नियोजन आराखड्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली. गाव सर्वेक्षण, गाव फेरी व शिवार फेरी दरम्यान विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस तालुकास्तरीय सर्व सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, खांदी पिंपळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक, कर्मचारी व ग्रामस्थ नियोजन करण्यात आले. या

सोलापूर-गोवा विमानसेवेस दि. १८ : सोलापूर-गोवा विमानसेवेस प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये दिवाळीनंतर सर्व दिवशी तिकीट बुक आहेत. तर नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांत ९० टक्के

तिकीट बुक झाली आहेत. डिसेंबर महिन्यातील सर्व दिवस तिकीट बुक असल्याचे तिकीट बुकिंग एजन्सीकडून सांगण्यात आले.

गोव्याबरोबरच २१ ते २४ ऑक्टोबरनंतर सर्व दिवशी ९० टक्के फ्लाइट फुलू आहेत. नोव्हेंबर महिन्यात ३, ५, ७, ९, २१, २३ व २६ नोव्हेंबर रोजी फ्लाइट फुलू आहेत.

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI, GOREGAON SUMMARY CIVIL SUIT NO.71 OF 2023

The Jammu and Kashmir Bank Limited, Represented through its authorized representative Mr.Arun Kapur Having address at JSW Centre Head-Quarters Akkrathi God, Kolivry Village, MMRDA Area, Bandra Kuria Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra- 400051. Mobile : 7006619442. Email ID : arun.kapur@kjbmail.com

V/s
1. Terramont Estates Private Limited Having its office at, Rajbagh, Srinagar- 190008 UT of J&K.

and
Having its Branch Office at 1103, Cyber One Building, Sector 30/A, Vashi, Navi-Mumbai-400703.
2. Mr.Ghulam Qadir Sheikh Having At Rajbagh, Srinagar.190008 UT of J & K

and
1103, Cyber One Building, Sector 30/A, Vashi, Navi-Mumbai-400703. ...Defendants

To: 1. Terramont Estates Private Limited, Rajbagh, Srinagar.190008. UT of J& K and At 1103, Cyber One Building, Sector 30/A, Vashi, Navi-Mumbai-400703.

Mobile No:-
Email address:-
2. Mr.Ghulam Qadir Sheikh At Rajbagh, Srinagar, 190008. UT of J&K.

and
At 1103, Cyber One Building, Sector 30/A, Vashi, Navi-Mumbai-400703.

Mobile No:-
Email address:-

1. TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his Honor Judge Sri D.G. DHOBLE presiding in Court Room No. 20 on 01st November, 2025 at 11.00 AM. in the Morning by the above named Plaintiff for the following reliefs:-

a) That the Defendants be ordered and decreed to pay to the Plaintiff a sum of Rs.1,39,546/- (Rupees One Lakh Thirty Nine Thousand Five Hundred and Forty Six Only) as per particulars of claim annexed here to at Exhibit-1 with further interest on the principal amount of Rs.1,39,546/- (Rupees One Lakh Thirty Nine Thousand Five Hundred and Forty Six Only) @ 13% p.a. from the date of filing of the suit till the date of payment and realization.

b) For the cost of the suit.
c) For such further and other reliefs as the nature and circumstances of the case may require. Dated this 14th day of October, 2025.

Sd/- For Registrar, City Civil Court Gr.Bombay

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that My client Vinita Ramesh Tripathi, age about 43 years, occupation housewife confirm that her late husband Ramesh Jagdish Tripathi and Mr. Chandrabhan Jagdish Tripathi jointly purchased/PAA a flat at Vikhroli (East), Mumbai in the year of 2023, my client Vinita Ramesh Tripathi's husband Ramesh Jagdish Tripathi died on 28th March 2025, after the death of Ramesh Jagdish Tripathi his legal heir is Vinita Ramesh Tripathi, property details are below given as follows:

This property situated at Flat No. 303, addressing about 520 sq. ft. Carpet area, on the 3rd floor of Building known as "SHRADDDHA POLARIS", in Tagore Nagar Shree Ambica Co-Op. Housing Society Limited, Tagore Nagar, Vikhroli (East), Mumbai-400083, constructed on Land Bearing CTS No. 352 (pt), Village Hariyalli, Taluka Kuria, Mumbai Suburban District. Flat registered on 22nd August 2023 at Sub Registrar Kuria-3 (Registration No. 16477/2023).

After the death of Ramesh Jagdish Tripathi his legal heir is Vinita Ramesh Tripathi. Thus in this context if any person / institution/s, society / bank etc. having right, title, or interest, contract or mortgage etc. bidding can inform me in the written within 15 days after publishing of this notice failing which shall be presumed that there does not exist any such claim or interest of the said Flat.

Sd/-
Date : 19.10.2025 ADVOCATE RAM R. MISHRA
Place : Vasai Office No. 51 C, Basement, Sunshine Commercial Complex, Nallasopara (East), Palghar, Maharashtra, Pincode - 401209 Mob. 8087493646

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI R. A. E. SUIT NO. 257 OF 2025

CENTRAL BANK OF INDIA,)
()
a body corporate Constituted and established under the)
Provision of the Banking Companies (Acquisition and)
Transfer of Undertakings) Act 1970 (Central Act V of 1970)
and having its Central Office at Chander Mukhi,)
Nariman Point, Mumbai - 400021.)
.....Plaintiff

Versus
EMPIRE OF INDIA PHILATELIC SOCIETY)
()
Having its office at 2nd Floor, 346, Standard Building,)
Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400023.)
.....Defendant

The Defendant abovesaid,
WHEREAS, the Plaintiff abovesaid has instituted the above suit against Defendant praying therein that this Honourable Court be pleased to pass Decree and Order to the Defendant to vacate the suit premises i.e. the premises No. Decree No. 346, 2, Floor, Standard Building, on the plot of land bearing Cadastral Survey No. 698 Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400023; and to hand over the vacant and peaceful possession to the Plaintiffs this honourable Court be pleased to pass Decree and Order directing the Defendant to pay to the Plaintiff the mesne profit, at the rate of Rs. 2, 50,000/- per month from 22 June, 2007 or from filing of the present suit, at this Hon'ble Court may deem fit and proper, till the handing over the actual possession to the Plaintiffs; and for such other and further reliefs, as prayed in the Plaint.

YOU ARE hereby summoned to appear and directed to file your Statement within 30 days from the service of summons before Hon'ble Judge presiding in Court Room No. 17, 5 floor, New Aem Building, Small Causes Court, Lokmanya Tilak Marg, Mumbai - 400002, in person or by a pleader duly instructed and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some person, able to answer all such questions, on the 04 November, 2025 at 2.45 p.m. in the answer the claim and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit you must be prepared to produce on that day all the witnesses upon whose evidence and all the documents upon which you intend to rely in support of your defence.

Take notice that, in default of your appearance of the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence.

YOU may obtain the copy of the said Plaint from the Court Room No. 17 of this Court.

Given under seal of the Court, this 25th day of September, 2025
Sd/-
Registrar

जाहिर सूचना

सूचना दिली जाते की आमच्या अशिल म्हणजे श्रीमती सुजाता शैलेन्द्र डोंगरे पुर्वीची सुजाता रत्नाकांत पाटील, राहणार ब्लॉक क्र. ७, शांतिनिकेतन माटुर्, ठाऊक ब्लॉकस, गोखले रोड, नारिकर, ठाणे (प.) - ४०० ६०२ आणि श्रीमती माधुरी मनोज ठाऊक रूफ माधुरी रत्नाकांत पाटील, राहणार तिसरा मजला, शांतिनिकेतन कॉम्प्लेक्स, गोखले रोड, ऊर्फ डावण, ठाणे (प.) - ४०० ६०२ यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या त्यांच्या स्वतंत्र पत्रांद्वारे, श्रीमती सुजाता शैलेन्द्र डोंगरे यांनी श्री. राजेश रत्नाकांत पाटील यांच्या नावे दिलेला दिनांक २ एप्रिल २०२४ चा पावर ऑफ ऍटर्नी ससेव श्रीमती माधुरी रत्नाकांत पाटील ऊर्फ माधुरी मनोज ठाऊक यांनी श्री. राजेश रत्नाकांत पाटील यांच्या नावे दिलेला दिनांक १३ डिसेंबर २०२३ चा पावर ऑफ ऍटर्नी रद्द केला आहे ही पावर ऑफ ऍटर्नी त्यांच्या अनुक्रमे अविभाज्य हिस्सा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंधी संबंधी होती, ती मालमत्ता सी.टी.एस. क्र. ३२४/६, क्षेत्रफळ ०-३०-६०, करमूल्य रुपये ३.५० आणि सी.टी.एस. क्र. ३२४/६, क्षेत्रफळ ०-५०-६०, करमूल्य रुपये ५.६९, अशी दोन्ही मालमत्ता गाव महिम, तालुका आणि जिल्हा पालघर येथे स्थित आहेत.

याद्वारे पुढे सूचना देण्यात येते की वरील दोन्ही सूचना पाठवून, आमच्या अशिलांनी वरील दोन भूखंडांच्या संबंधात श्री. राजेश रत्नाकांत पाटील यांच्या नावे २ एप्रिल २०२४ आणि १३ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेले पावर ऑफ ऍटर्नी रद्द आणि रद्द/समाप्त केले आहेत.

सर्व व्यक्तींना येथे इशारा देण्यात आला आहे की श्री. राजेश रत्नाकांत पाटील यांना वरील दोन्ही शेती जमिनीतील त्यांच्या अविभाजित हिस्सा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंधांच्या बाबतीत वरील नावे दिलेल्या आमच्या अशिलांचे प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार आणि अधिकार नाही आणि तसेच विक्री, हस्तांतरण, देवाणघेवाण, भेटवस्तू, उप-भाडेपट्टा, शुल्क, महागाणवत, धारणाधिकार, भाडेपट्टा, वटिवट, ट्रस्ट, देखभाल, वारसा, ताबा, परवाना किंवा इतर कोणत्याही प्रकारे व्यवहार केला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी हे प्रकाशन झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सहलग्न कागदपत्रांच्या प्रतिसाद ते लेखी स्वरूपात कळवण्यात, अन्यथा असे गृहीत धरले जाईल की आमच्या कलायेंद्वारे असा कोणताही हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध निर्माण केलेला नाही आणि जर अशा कोणत्याही व्यक्तींनी आहाला किंवा आमच्या अशिलाला सदर हक्काच्या निर्मितीबद्दल माहिती दिली नाही तर असे गृहीत धरले जाईल की श्री. राजेश रत्नाकांत पाटील यांनी आमच्या अशिलांच्या प्रत्येक १/५ अविभाजित जमिनीच्या भूखंडांच्या संबंधात कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांचे स्वाक्षरी केलेली नाही आणि अंमलात आणलेली नाही, आमच्या अशिलांना वरील दोन शेतीविवेक भूखंडांवर व्यवहार करण्याचा आणि/किंवा विल्हेवाट लावण्याचा आणि/किंवा तृतीय पक्षाचे अधिकार निर्माण करण्याचा अधिकार असेल. आमचा संपर्क पत्ता ११०, वर्धमान चॅम्बर्स, कावसजी पाटेल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ आहे. दूर. क्र.०२२-४५९६९०७८, ई-मेल आधारे: dccfort@yahoo.co.in

आज दिनांकित १९ ऑक्टोबर २०२५.

मे. दीपक चिटणीस-चिपारीकर अँड कं. करिता श्री. दीपक वाय. चिटणीस, वकिल/भागीदार

हिंदूजा लेलॅण्ड फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र. सी-२१, टॉवर सी (१-३ मजला) बी ब्लॉक, वॉरे सुकुन कॉम्प्लेक्स, वॉरे (पूर्व), मुंबई - ४०००१९, कॉर्पोरेट कार्यालय: क्र. २७/ए, डेव्हलपर्स इंडस्ट्रियल इस्टेट, मिडी, वेस्ट-६०००३२, शाखा कार्यालय: सुविदे क्र. ६०५ आणि ६०६, सह्याद्रा मजला, भैरव भाईलक्ष्मी, सेंट्रल व्हिन्सेस री-अव्हास समीर, वाघुळे रोड, ठाणे, ४००६०९

सिस्कुएटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिस्कुएटि इन्स्ट्रेट अँड २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना

येथे एक सूचना देण्यात येत आहे की खालील कर्जदारांनी प्रतिभूत घनकॅडकून मिळवलेल्या कर्ज सुविधेचे मुद्दल आणि व्याज परतफेड करण्यात कसूर केली आहे आणि कर्ज नॉन-परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहेत. त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यांवर सिस्कुएटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिस्कुएटि इन्स्ट्रेट अँड २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत त्यांना नोटीस बजावण्यात आली होती, परंतु ते परत आले नाहीत आणि म्हणून त्यांना जाहीर सूचनेद्वारे त्याबद्दल कळविण्यात येत आहे.

कर्जदाराचे आणि सह-कर्जदाराचे नाव आणि पत्ता: कर्जदार: श्री. होझे ए दारुखानावाला, मालमत्तेचा पत्ता: १ फ्लॅट क्रमांक ४, तळमजला, ए विंग, आकाशदीप इमारत, राधाकृष्णन निवास कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ४०, टी.पी.एस.

- सहावा, पहिला रस्ता, मिलान सबवे जवळ, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०० ०५४. मालमत्तेचा पत्ता: २ फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला बी-विंग कॅरारा सीएचएसएल, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: २ फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट बिल्डिंग, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९, सह-कर्जदार: २) मे. मनी मास्टर्स लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड, ३) श्रीमती दुर्गाबा एच दारुखानावाला, ४) श्रीमती शैलेश एच दारुखानावाला, ५) श्री. हेमंत सानिल, ६) श्रीमती मलिका एम सद्रौवाला, मालमत्तेचा पत्ता: १ फ्लॅट क्र. ४, तळमजला, ए विंग, आकाशदीप इमारत, राधाकृष्णन निवास कोहीसोलि, प्लॉट क्र. ४०, टी.पी.एस. -६, पहिला रस्ता, मिलान सबवे जवळ, सांताक्रूझ (प), मुंबई - ४०००५४. मालमत्तेचा पत्ता: २ फ्लॅट क्रमांक ७७९, ७ वा मजला बी-विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: ३ फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

कर्ज खती क्र. एमएचएमएमएमआयसी ००००५५ मागणी सूचना तारीख: १६.०९.२०२५, १५.१०.२०२५ रोजी थकबाकी: रु. ३, ३९, ७८, १,७२.०४ एनपीए तारीख: ०५.०९.२०२५

प्रतिभूत मालमत्तेची माहिती: मालमत्तेचा पत्ता: - १ - फ्लॅट क्र. ४, तळमजला, ए विंग, आकाशदीप, बिल्डिंग राधाकृष्णन निवास कोहीसोलि, प्लॉट क्र. ४०, टी.पी.एस. सहावा, पहिला रस्ता, मिलान सबवे जवळ, सांताक्रूझ पश्चिम मुंबई - ४०० ०५४. चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४००६०७. मालमत्तेचा पत्ता: - ३ - फ्लॅट क्रमांक २०२, दुसरा मजला बी - विंग, विडस्वेट इमारत, द दोहाड सैफी कोहीसोलि, प्लॉट क्रमांक ६/१० जेव्हीपीडी स्कीम, गुलमोहर क्रॉस रोड ९, जुहू विले पार्ले पश्चिम मुंबई - ४०००४९.

चतुसिमा: पूर्व: पश्चिम रेल्वे लाईन पश्चिम: ४० फूट रुंद रस्ता, दक्षिण: निवासी इमारत, उत्तर: निवासी इमारत मालमत्तेचा पत्ता: - २ - फ्लॅट क्रमांक ७७९, ७वा मजला, बी - विंग कॅरारा कोहीसोलि, 'हिरानंदानी इस्टेट' पाटलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम) ४